

महाराष्ट्र शासन,  
वित्त विभाग,  
शासन निर्णय, क्रमांक सेनिवे-1095/148/सेवा-4,  
मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 28 डिसेंबर 1995.

- पहा :- (1) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे-1085/सीआर-1845/सेवा-4, दिनांक 23 जून 1986.  
(2) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे-1091/55/सेवा-4, दिनांक 6 मे 1991.  
(3) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे-1094/115/सेवा-4, दिनांक 24 एप्रिल 1995.

#### शासन निर्णय

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे-1085/सीआर-1845/सेवा-4, दिनांक 23 जून 1986 च्या तरतुदीनुसार उपदानाच्या प्रदानास प्रशासनिक चुकीमुळे किंवा संबंधित शासकीय कर्मचा-याच्या नियंत्रणाबाबेरील कारणांमुळे विलंब झाला असे स्पष्टपणे प्रस्थापित झाले असेल अशा प्रकरणी ज्या महिन्यात सेवानिवृत्ति उपदानाचे/मृत्यु उपदानाचे प्रत्यक्ष प्रदान करण्यात आले असेल त्याच्या लगतपूर्वीच्या महिना अदोरपर्यन्त वेळोवेळी विहित केलेल्या दराप्रमाणे व्याज देण्यात येते.

2. या संदर्भात शासन आता असा निर्णय घेत आहे की, सेवानिवृत्ति उपदानाच्या/मृत्यु उपदानाच्या रकमेचे प्रदान करण्यास विलंब लागल्यास उपदानाचे प्रत्यक्ष प्रदान ज्या दिनांकाला करण्यात आले असेल त्या दिनांकापर्यन्त व्याज अनुज्ञेय राहील.

3. हे आदेशा निर्गमित झाल्याच्या दिनांकापर्यन्त ज्या प्रकरणी सेवानिवृत्ति उपदान/मृत्यु उपदान यांचे प्रदान करण्यात आलेले नाही, अशा सर्व प्रकरणी या आदेशांच्या तरतुदी लागू राहीलील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वसंत चौधरी,  
शासनाचे अवर सचिव.

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-1, महाराष्ट्र, मुंबई,  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-2, महाराष्ट्र, नागपूर,  
महालेखापाल (लेखा परीक्षा)-1, महाराष्ट्र, मुंबई,  
महालेखापाल (लेखा परीक्षा)-2, महाराष्ट्र, नागपूर,  
संचालक, लेखा व कोणागरे, मुंबई,  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

राज्यपालांचे सचिव,  
 मुख्य मंत्र्यांचे सचिव,  
 उपमुख्य मंत्र्यांचे सचिव,  
 सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
 मंत्रालयातील सर्व विभाग,  
 सर्व विभागीय आयुक्त,  
 मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख,  
 \* प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
 \* प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
 \* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
 \* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,  
 \* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई,  
 उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती,  
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,  
 विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,  
 जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई,  
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
 संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई,  
 वित्त विभागातील सर्व कायसिने,  
 निवड फाईल, कार्यासन सेवा - 4.

---

\* पत्राद्वारे.

---